

वेपोंध्याच्या मुळे विभागीय परीक्षा  
उत्तीर्ण होण्यापासून सुट देण्याबाबत  
विभागीय प्रमुखांना आदेश देणाने  
करण्याबाबत.

महाराष्ट्र शासन

सार्वजनिक बांधकाम विभाग,

शासन निर्णय क्रमांक: पीओआर १०८२/२९०१०/[८८] स्कोपीस,

मंत्रालय, मुंबई- ४०० ०३२.

दिनांक: - २२ मार्च १९८३.

बाबत: - १] शासन निर्णय, सार्वजनिक बांधकाम विभाग क्रमांक: पीओआर-

१०५८/१२७४६/ग, दिनांक २८ ऑगस्ट १९५९;

२] शासन निर्णय, इमारती व इच्छपवळण विभाग क्रमांक: टीएसडी १०६८/

१५४७५२/पी-एन सेल, दिनांक १ नोव्हेंबर १९८१.

### शासन निर्णय

शासन निर्णय, सामान्य प्रशासन विभाग क्रमांक: एस्सीडी १०७६/१९४५/१३७/बारा, दिनांक १ नोव्हेंबर १९७७ द्वारे निर्गमित केलेल्या आदेशानुसार दिनांक १ नोव्हेंबर १९७७ रोजी अथवा त्यानंतर ४५ वर्षे वय पूर्ण झालेल्या शासकीय अधिकारी/अधीनस्थ/विभागीय परीक्षा उत्तीर्ण होण्यापासून सुट देण्याबाबत निर्णय, त्याची उत्तीर्ण करायच्या विभागीय परीक्षा विभागात घेऊन पुढील अधिका-यांना/अधीनस्थ-यांना लागू करण्यात आला आहे :-

अ] तथ्याच्या पदावर पुढे चालू राहण्यासाठी किंवा स्थायी

होण्याकरिता उत्तीर्ण करायच्या विभागीय परीक्षांच्या बाबतीत

सेवा प्रवेश नियमानुसार परिशिष्टा काळावधीत विभागीय परीक्षा

उत्तीर्ण न केल्यास जबाबदारी सेवाभुक्ता करण्यात येते अशा शासकीय

अधिका-यां/अधीनस्थ-यां/अधीनस्थ-यां इतर सर्व अधिकारी/अधीनस्थ-यां

ब] उच्च पदावर पदोन्नती देण्यास पात्र ठरण्यासाठी मिळित

केलेल्या विभागीय परीक्षेच्या बाबतीत सर्व शासकीय अधिका-यांना

अधिका-यांना परीक्षेला बसण्यापासून सुट देण्यात यावी.

परिल स्पष्टीकरण लक्षात घेऊन दिनांक १ नोव्हेंबर १९७७ च्या शासन निर्णयाच्या

पारच्छेद २ मधील तरनांनुसार विभागीय परीक्षा नियम सुधारण्यात यावेत अशी

सर्व मंत्रालयीन विभागांना सामान्य प्रशासन विभागाने कळविले आहे. त्याप्रमाणे

ह्या विभागाच्या अधिका-यांसाठी/अधीनस्थ-यांसाठी विधीत केलेल्या सर्व विभागीय

परीक्षांवर नियमाचे पुनर्विनिर्देश करून नवीन सुधारित नियम प्रसिद्ध करण्याच्या

दृष्टीने योग्य ती कार्यवाही आगरीत्या ह्या विभागातर्फे केली जात आहे.

या गोष्टीस धराय काळावधी लागण्याची शक्यता आहे. अद्यंतरीच्या काळातील वयाधिक्यामुळे विभागीय परीक्षा उत्तीर्ण होण्यापासून सुट देण्याबाबतचा उद्भवपारसी प्रकरणे निष्काशात काढण्यासाठी प्रत्येक प्रकरणात मंत्रालयीन स्तरावर निर्णय घ्यावा लागतो आणि ह्या गोष्टीचा विलंब पण लागतो. तेव्हा वयाधिक्यामुळे विभागीय परीक्षा उत्तीर्ण होण्यापासून सुट देण्याबाबत योग्य ते अधिकार सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिनत्याखालील सर्व विभाग प्रमुखांना देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.

२. आपुढे सर्व विभागप्रमुखांना वयाधिक्यामुळे सुट देण्याबाबतच्या सर्व प्रकरणांज स्थानिक स्तरावर निर्णय घ्यावा. अशा प्रकारची सर्व प्रकरणे निष्काशात काढ्याना शासन परिपत्रक, सामान्य प्रशासन विभाग प्रमा. ७-इएक्स-१०८०/३४/सतरा, दिनांक १७ मे १९८० मधील आदेशांचे काटेकोरपणे पालन करावे, आणि प्रत्येक प्रकरणातील निर्णयाची एक प्रत शासनाने सादर करावी. [शासन निर्णय दिनांक १ नोव्हेंबर १९७७ व शासन परिपत्रक दिनांक १७ मे १९८० च्या प्रती संदर्भाकरिता जोडल्या आहेत].

३. हे आदेश सामान्य प्रशासन विभागाच्या सहभागीने निर्गमित करण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नांवाने,

— विनिगरे —

[ १५. १५. अदे ],  
सहाय्यक सचिव, महाराष्ट्र शासन.

प्रति:-

सामान्य प्रशासन विभाग [सतरा],  
पाटबंधारे विभाग [आ-१३], [मा'व अतिरिक्त प्रतीसह],  
सार्वजनिक आरोग्य विभाग,  
कृषि व सहकारी विभाग,  
मुख्य अभियंता, सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभाग,  
मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद,  
मुख्य अभियंता [विद्युत], मुंबई,  
शासनाचे वास्तुशास्त्रज्ञ, मुंबई,  
महाराष्ट्र विधान, अविभाजित मंडळ नवी मुंबई